

तुरंगक (von **तुरंग**) 1) m. N. einer Pflanze, *Luffa foetida* Cav., RATNAM. 63. — 2) f. **तुरंगिका** eine best. Cucurbitacee, = देवदाली RĀGĀN. im ÇKDR. NIGH. Pr. the large dark green pompon MOLESW.

तुरंगगन्धा f. = **तुरंगगन्धा** RATNAM. 56. SUÇR. 2, 488, 20. 449, 3.

तुरंगद्विषणी (तु° + द्वि°, falsche Form für द्वे°) f. **Büffelkuh** RĀGĀN. im ÇKDR.

तुरंगप्रिय m. = **तुरंगप्रिय** *Gerste* RĀGĀN. im ÇKDR.

तुरंगम (तुरम् + गम) m. VOP. 26, 61. Pferd AK. 2, 8, 2, 11. H. 1232. ARĀ. 7, 11. R. 2, 43, 14. 71, 14. RAGH. 3, 63. 9, 72. MĀLAV. 71, 1. VARĀH. BRH. S. 43 (34), 1. 27. 92, 6. 9. VID. 30. °गमो f. *Stute* MBH. 4, 254. — Vgl.

तुरग, तुरंग.

तुरंगमशाला (तु° + शा°) f. *Pferdestall* VARĀH. BRH. S. 44 (43), 5.

तुरंगमेध (तु° + मेध) m. *Rossofer* (s. अश्वमेध) RAGH. 13, 64.

तुरंगवक्त्र (तु° + व°) m. ein Kiññara (ein Pferdegesicht habend) ĠAṬĀDH. im ÇKDR.

तुरंगवदन (तु° + व°) m. dass. AK. 4, 1, 4, 66. H. 194 (vgl. den Schol.).

तुरंगस्कन्ध (तु° + स्क°) m. *Pferdetrupp* KĪC. zu P. 4, 2, 51.

तुरंगस्थान (तु° + स्थान) n. *Standort von Pferden, Pferdestall* SUÇR. 2, 2, 10.

तुरंगारि (तुरंग + अरि) m. 1) *Büffel* (vgl. **तुरंगद्विषणी**) WĪLS. — 2) *wohlriechender Oleander* (करवीर) RATNAM. im ÇKDR.

तुरंगिन् (von **तुरंग**) m. *Reiter zu Pferde; Pferdeknecht* WĪLS. — Vgl. **तुरंगिन्**.

तुरंग (von 1. **तुर**) gaṇa काण्डादि zu P. 3, 1, 27. adj. *eilig, behende*: तुभ्यं पयो यत्पितरावनेतो राधः सुरतस्तुरणै भुरण्यु RV. 4, 121, 5.

तुरण्यु (von **तुरण**), **तुरण्यति** gaṇa काण्डादि zu P. 3, 1, 27. 1) *eilig* —, *behende sein, sich beeilen*: (कदित्वा) अविद्विरो अङ्गिरसो तुरण्यन् RV. 4, 121, 1. उत स्य वाजी निर्वणिं तुरण्यति 4, 40, 3. 4. Nir. 2, 28. — 2) *beeilen*: मनु कनायाः सव्यं नवीयो राधो न रेतं स्रतमितुरण्यन् RV. 10, 61, 11.

तुरण्यसद् (तुरण्य von **तुरण्यु** + सद्) adj. *winter den Raschen wohnend* (?): सत्वा भार्षो गविषो ड्वन्यसच्छ्वयादिष उषसस्तुरण्यसत् RV. 4, 40, 2.

तुरण्यु (von **तुरण्यु** adj. *eilig, rasch; eifrig*: तुभ्यं प्रक्रामः शुचयस्तुरण्यवो मेदेषूया इषणात् भुर्वणिं RV. 4, 134, 5. **तुरण्यवो** ऽङ्गिरसो नन्त रत्नं देवस्य सवितुरियानाः 7, 52, 3. **तुरण्यवो** मधुमत्तं घृतश्चुत् विप्रसो अर्कमान्चुः VĀLAKH. 3, 10.

तुरम् (absol. von 1. **तुर**) adv. *rasch*: तुरं यतीषु तुरयन्नुजिप्यः RV. 4, 38, 7. — Vgl. **तुरंग, तुरंगम**.

तुरयो (2. **तुर** + या) adj. *eilig gehend*: स्रतस्य शुभस्तुरया ऽ ग्व्युः RV. 4, 23, 10.

तुरस्यै (तुरम् + पेय) n. *Eiltrunk* (?): हरिश्मशारुर्हरिकेश आयसस्तुरस्यै यो हरिया अर्धत RV. 10, 96, 8.

तुरायण 1) m. (wohl patron. von **तुर**). N. pr. eines Mannes PRAVARĀDU. in Verz. d. B. H. 53, 9 v. u. — 2) n. (3. **तुर** 2. + अयन) N. eines best. Opfers oder Gelübdes, = पौर्णमासविकार eine Modification des Vollmondopfers ÇĀṆKH. Ba. 4, 11. ÇĀṆKH. Ça. 3, 11, 15. N. eines Sattra KĀTJ. Ça. 24, 7, 1. — 4. Çv. Ça. 2, 14. **तुरायणं** वर्तयति P. 5, 1, 72. **तुरायणं** हि व्रतमप्यध्वयमक्रोधनो ऽकस्वं त्रिंशतो ऽब्दान् MBH. 13, 4940.

Nach SvĀMIN zu AK. 3, 3, 2 = परायण ÇKDR. Steht P. 5, 1, 72 neben परायण, daher viell. diese Gleichsetzung. — Vgl. **तौर**.

तुराषाक् (तुर + साक्) P. 3, 2, 63. VOP. 26, 64. nom. °षाङ्, acc. **तुरासाक्**, überhaupt vor allen vocalisch anlautenden Casusendungen स und nicht ष nach P. 8, 3, 56. VOP. 3, 109. °षाङ्ग्राम् ebend. adj. *Mächtigen überlegen oder rasch überwältigend*, von Indra: उग्रस्तुराषाक्भिर्भृत्योना यथावशं त्वन्वं चक्र दृषः RV. 3, 48, 4. 5, 40, 4. 6, 32, 5. VS. 20, 46. von Vishṇu (voc. °षाङ्) HARIV. 14114. m. Bein. Indra's AK. 1, 1, 1, 39 (wo **तुराषाणैघवाहनः** zu lesen ist). H. 172. RAGH. 13, 40. BUĀG. P. 8, 11, 26. **तुरासाक्** (v. 1. **तुराषाक्**) KUMĀRAS. 2, 1.

तुरि f. = **तुरी** die Bürste des Webers ÇĀBDAR. im ÇKDR.

तुरी f. 1) oxyt. (von 1. **तुर** = 1. **तर**) *überlegene Kraft*: उग्रैव रूचा नृपतेव तुर्यै RV. 10, 106, 4. Vgl. **तुर्या**. — 2) die Bürste des Webers (vgl. **तुरि, तुलो**) TRIK. 2, 10, 11. ÇĀBDAR. im ÇKDR. TARKASĀGR. 22. — 3) *Weberschiff* NAIŠH. 1, 12. — 4) N. pr. einer Gemahlin Kṛṣṇa's (nach der gedr. Ausg. Vasudeva's) und Mutter des Ġaras HARIV. 9203.

तुरीय n. *Samenflüssigkeit*, = **तुरीयि** Nir. 6, 21. तत्रस्तुरीयमधं पोषयितु देवं वष्टर्षि रणः स्यस्व । यतो वीरो जयन्ते RV. 3, 4, 9. 1, 142, 10. (In MÜLLER's Ausg. irrig **तुरीय**). VS. 27, 20. Tvashṭar selbst heisst **तुरीयः** VS. 21, 20 und 22, 20 in einer Nachbildung der Stelle RV. 4, 142, 10, etwa so v. a. *spermaticus*.

तुरीयु, तुरीयति = *गतिकर्मन्* NAIŠH. 2, 14. — Vgl. 1. **तुर, तुरण्यु**.

1. **तुरीय** 1) adj. a) *der vierte* P. 5, 2, 51. VArt. 1. VOP. 7, 43. Im RV. nur diese Form, nicht **चतुर्थ**. गुह्यं त्रीणि निरिक्ता नेङ्गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति RV. 1, 164, 45. **तुरीयं** पात्रं पिबतु 2, 37, 4. पृतासो अस्मिन्मिथुना अग्निं त्रयो दत्तस्तुरीयो मधुना वि रेष्यते 4, 43, 1. **तुरीयादित्यु** (= **तुरीयमादि** mit Elision; so auch VĀLAKH. 4, 7) सर्वानं त इन्द्रियमा तस्यावमृतं दिवि VS. 8, 3. गूळहं सूर्यं तमसापव्रतेन तुरीयेण ब्रह्मणा विन्दुद्विः RV. 5, 40, 6. 1, 13, 10. 8, 3, 24. 69, 9. 9, 96, 19. 10, 67, 1. 83, 40. AV. 7, 4, 1. ऋशापालस्तुरीयः 1, 31, 3. 16, 1. 8, 9, 4. VS. 17, 57. TS. 3, 4, 2. TBr. 1, 7, 4, 3. ÇAT. Ba. 14, 8, 15, 9 (proparox. 4. 5. und oxyt. 10; vgl. var. readings). **उपायतुरीय** = **तुरीयोपाय** = दण्ड BUĀG. P. 5, 10, 3. AK. 2, 6, 2, 25. — b) *aus vier Theilen bestehend*: पञ्च ÇAT. Ba. 9, 2, 3, 11. — 2) n. *der 4te Zustand der Seele, der magische, in welchem dieselbe mit Brahman völlig eins wird*, WIND. Die Philos. im Fortg. d. Weltg. 1442. Ind. St. 1, 279. 301. 386. 2, 53. 61. VEDĀNTAS. (Allah.) No. 34. fg. **तुरीयातो** N. einer Upanishad Ind. St. 3, 325. — Vgl. **तुर्य, चतुर्थ**.

2. **तुरीय** adj. *der vierte* (Theil), ein Viertel ausmachend, n. *Viertel*: अंश M. 11, 126. पादस्तुरीयो भागः स्यात् AK. 2, 9, 90. **तुरीयं** जगद्धर्मलम् BUĀG. P. 6, 9, 10. 7. 9. AV. 10, 10, 29. एष लोकेषु त्रीणि तुरीयाणि (वाचः) पशुषु तुरीयम् (vergl. RV. 1, 164, 45 u. 1. **तुरीय**) KĀTH. 14, 5. ÇAT. Ba. 4, 1, 2, 13 — 16. 5, 2, 4, 13. RV. Prāt. 18, 21. M. 9, 112. **तुरीयभाज** 4, 202. **तुरीयमानेन** BUĀG. P. 5, 16, 30. 3, 4, 34. षड्भिः पुरुषैस्तुरीयिनैः VARĀH. BRH. S. 53, 38. **तुरीयभागिन्द्रो** ऽभवत् AIR. Ba. 2, 25. इन्द्रतुरीयम् TBr. 1, 7, 4, 3. ÇAT. Ba. 5, 2, 4, 13. इन्द्रतुरीयो प्रकृः AIR. Ba. 2, 25. इन्द्रतुरीयो प्रकृः ÇAT. Ba. 4, 1, 2, 14. **तुरीयार्थ** Achtel MBH. 1, 3862. — Vgl. **तुर्य, चतुर्थ**.

तुरीयक (von **तुरीय**) adj. *der vierte* (Theil): अंशः JĪGĀN. 2, 124. H. 1434.